

Ref No.: Minechem/Stock Exch/Letter/8226 September 7, 2023

The Dy. General Manager,
Bombay Stock Exchange Limited
Corporate Relations & Services Dept.,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

The Dy. General Manager,
National Stock Exchange of India Ltd.,
Corporate Relations Dept.,
Exchange Plaza, Bandra-Kurla
Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: 527001 Scrip Code: ASHAPURMIN

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication - Notice of Annual General Meeting

Please find enclosed herewith a copy of the Notice of Annual General Meeting, as published in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti on 7th September, 2023. The same has also been made available on the Company's website viz. www.ashapua.com.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For ASHAPURA MINECHEM LIMITED

SACHIN POLKE
COMPANY SECRETARY & PRESIDENT (CORPORATE AFFAIRS)

Encl: As above

सिंडिकेट Syndicate

Date: 06.09.2023

Place : Mumbai

केनरा बैंक Canara Bank MUMBAI GOREGAON WEST (DP CODE 0227)

SALE CANCELLATION NOTICE

This is to inform the public at large that, vide E-Auction Sale

Notice dated 09.08.2023 we had brought for Sale, Immovable

roperties mortgaged in the Loan Account of our Borrowe

Sri Sayyed Mastan, which was also published in this Newspaper

on 10.08.2023. The said E-Auction stands cancelled for

administrative reasons and the properties mortgaged in the Loar

CORRIGENDUM

Picici Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No–B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate,

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated 25 June 2021. (here in after referred to as 'the said Notice') to wards your afore mentioned Home loan Account no. LBMUM00004673446 in the borrower name NEHA MISHRA with ICICI Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionally property address & admeasuring an area of is mistakenly mentioned 205, SWAGAT VILLAGE TYPE 1 WINGA 2 FLOOR MURBAD ROAD, DHAMOTHE NERAL KARJAT, 64-2/3/4 65-2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI-410201.

((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.380 SQ.MTR.) instead of 205, SWAGAT VILLAGE TYPE 1 WING D 2 FLOOR MURBAD ROAD, DHAMOTHE NERAL KARJAT, 64-2/3/4 65-2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI-410201. ((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.830 SQ.MTR.) Therefore

2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI- 410201. ((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.830 SqMtr SQ.MTR.) Therefore request you to please read it 205, SWAGAT VILLAGE TYPE 1 WING D 2 FLOOR MURBAD ROAD, DHAMOTHE NERAL KARJAT, 64-2/3/4 65-2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI- 410201. ((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.830 SqMtr SQ.MTR).

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remai

thereof, to the undersigned within 14 (fourteen) days from the date

hereof, failing which, our clients shall proceed to complete the

purchase of the Premises, as if such right, title, benefit, interest, claim

and/or demand in the Premises, has been waived and/or abandoned

SCHEDULE

(Description of the Premises)

15 (fifteen) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each

bearing distinctive numbers (i) 21 to 25 (both inclusive) comprised under Share Certificate No. 5; and (ii) 111 to 120 (both inclusive)

comprised under Share Certificate No. 19, both issued by Yashodeep

Co-operative Housing Society Limited duly registered under the

Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing registration

No. BOM-HSG-2019 dated 25th March 1969 along with the residential

flat being Flat No. 6 admeasuring approximately 825 square feet

carpet area on the 2nd floor in the building known as 'Yashodeep'

standing on all that piece and parcel of land bearing Plot No. 11 situate

at Carter Cross Road No. 2, Danda Khar, Mumbai – 400052 alongwith

Dated this 7th day of September, 2023.

LAW PARTNERS

LEXICON

Mulla House, 4th floor

51, M.G. Road, Fort,

Mumbai - 400 001.

Sd/-

Partner

and no such right, title, benefit, interest, claim and/or demand exists.

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard.

Date: September 07, 2023

Place : Thane & Navi Mumbai

Thane, Maharashtra- 400604

Account shall be brought for E-Auction in due course.

Shop No. 4 & 5, Kumkum Bldg., Opp. Lalit

Restaurant, Goregaon (West) - 400104.

Authorised Officer, Canara Bank

Authorized Officer ICICI Bank Limited

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021 Tel. 022-22043211, Fax-22043215 E-mail: secretarial.inducto@gmail.com Website: www.hariyanagroup.com CIN NO. L27100MH1988PLC194523 ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007Certified

Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Inducto Steel Limited ("the Company" vill be held on Saturday, September 30, 2023 at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM. The Ministry of Corporate Affairs (MCA) by Circular No. 14/2020 dated 8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 2/2022 dated 5th May 2022 and Circular No. 10/2022 dated December 28. 2022 read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/ČIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act. 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 the members of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above-mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 35th AGM and the Annual Report for FY 2022-23 will be also available on the website of the company (http://www.hariyanagroup.com) and BSE Limited (www.bseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM.

Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

- 1. The members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at secretarial.inducto@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or JPEG
- 2. The member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant. Further, the member may temporarily register addresses with the Company/RTA, secretarial.inducto@gmail.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant.

For Inducto Steel Limited Raieev Reniwal **Managing Director**

Din: 00034264

Date: September 05, 2023 Place : Mumbai



CIN No.: L14108MH1982PLC026396 Regd. Office: Jeevan Udyog Bldg., 3'' Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE **Notice** is hereby given that

The 42ndAnnual General Meeting (AGM) of the Members of Ashapura Minecher

Limited (the 'Company') will be held on Friday, the 29th day of September, 2023 at 3.30 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2013 and the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General 13th April, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General

Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, General Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 (collectively referred as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM dated

- In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 42nd AGN and Annual Report of the Company for the Financial Year 2022-23, has been sent on 6th September, 2023 to all those members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Registrar & Transfer Agent of the Company as on 1st September, 2023. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz. www.ashapura.com and on website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.
- Members who have not yet registered / updated their email addresses are requested to follow the procedure mentioned in the Notes to AGM Notice.
- Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 23rd September, 2023 to Friday, 29th September, 2023 (both days inclusive), for the purpose of the forthcoming AGM.
- E-voting :- Pursuant to Section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, (as amended) and as per MCA General Circulars, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system provided by Central Depository Services (India) limited ["CDSL"]. Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.
- The remote e-voting period will commence from Tuesday, 26th September, 2023 at 9.00 a.m. and ends on Thursday, 28th September, 2023 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 22nd September, 2023 (cut-off date).
- The facility for e-voting shall be made available to the members during AGM and the members who have not casted their vote on the resolutions set forth in the Notice of the AGM through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the date of dispatch of the AGM Notice and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2023, may obtain their login details by sending a request at <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>.
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well
- 10. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
- 11. The Company has appointed Shri Virendra G. Bhatt, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process at the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.
- 12. The shareholders may address grievance, if any, pertaining to voting by electroni means to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 22 55 33.

Place: Mumbai

Date: 6th September, 2023

For Ashapura Minechem Ltd Sachin Polke **Company Secretary & President**

(Corporate Affairs)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that our client is negotiating with SMT. GEETA w/o BHARAT MANIAR and Shree PRASHANT s/o BHARAT MANIAR (Owners) for purchase of the property more particularly described in the Schedule hereunder written ("the said Property"), subject to the rights of the tenants in the said Property.

The Owner has represented to our client that the Owners do not have the following original title deed relating to the said Property in their possession . Original Deed of Conveyance dated 11th January, 1983 executed Shr ndulal Jayantilal Chunilal, Shri Suresh Shantilal Chunilal and Shri Satisl Shantilal Chunilal therein referred to as the Vendors of the One Part and Shri Khusal H. Gala therein referred to as the Purchaser of the Other Part The said Conveyance is registered under Serial No. 71 dated on 4

. Deed of Conveyance dated 31st October, 1995 executed between Shi Khushal Hirji Gala therein referred to as the Vendor of the One Part and Shri. Hitesh Shantilal Shah therein referred to as the Purchaser of the Other Part. The said Conveyance is registered under Serial No BBE/3577/1995 dated 31/10/1995.

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, company, banks, financial institution(s), non-banking financia nstitution(s), a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having an objection, claim, right, title, share and/or interest of whatsoever nature in respect of the said Property or any part or portion thereof including TDF consumption or FSI or any built up area constructed and/or to be constructed thereon and/or whether by way of inheritance, share mortgage, sale, transfer, lease, lien, license, charge, trust, covenant maintenance, right of residence, easement, right of way, pre emption, gift, exchange, assignment, possession, allotment, occupation let, lease, sub-lease, sub-license, tenancy, sub-tenancy, devise, demise equest, partition, suit, injunction order, acquisition, requisition attachment, lispendence, encumbrance, agreement, contract memorandum of understanding, family arrangement, settlement relinquishment, power of attorney, demand or any decree or award passec by any court or authority, reservation, development rights, joint ventures arrangements, partnerships, loans, advances, by operation of law o otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing along with certified true copies of all supporting documents and/or evidence of such claim and/or interest to the undersigned at VIS LEGIS LAW PRACTICE, 1101/1102, 11th Floor, Raheji Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 02 ithin **14 days** of publication of this present notice, failing which it would be eemed that no such claim or claims, right, title or interest exists and same shall be treated as deemed to have been waived and/or abandoned surrendered, relinquished, released and our client shall complete the transaction without reference to such claims, if any and that such claim wil not be binding upon our client.

SCHEDULE ALL THAT piece or parcel of land or ground with the building thereor ground plus four floor (without lift) known as Jayanti Building and nov known as Shree Ganesh Bhuyan admeasuring about 136 sq. mtrs oearing Cadastral Survey No.158 of Girgaum Division, Collectors Nev No.2008 laughten's Survey No.7731 (pt) and assessed by the Municipa Corporation under Municipal No.D759 and D-757 (1) (D-02-0418-007 situate at 199, 201, Khadilkar Road, Kandawadi, Girgaum, Mumbai - 400 004 in the Registration Sub-District and District of Bombay City and Bombay Suburban and bounded as follows:

On or Towards East : By Building known as Shanti Building On or Towards West : By partly by the Houses of Narayan Bhawanji

and Ganpat Maneckji On or Towards North: By Kandawadi Lane On or Towards South: By the Passage.

VIS LEGIS LAW PRACTICE ADVOCATES 1101/1102, Raheja Chambers Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai - 40002

Place: Mumbai Date: 7th September, 2023 Email: mumbai@vllp.co.ir



GTL INFRASTRUCTURE LIMITED

Registered Office: "Global Vision", Third Floor, Electronic Sadan – II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 MH.IN Tel: +91-22-68293500 | Email: gilshares@glitinfra.com | Website: www.gtlinfra.com CIN: L74210MH2004PLC144367

NOTICE REGARDING 20th ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twentieth (20th) AGM of the Members of GTL Infrastructure Limited will be held on, Thursday, September 28, 2023, 11:00 A.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM"), in compliance with Ministry of Corporate Affairs ("MCA") Govt. of India, General Circular bearing Ref. No. 10/2022 dated December 28, 2022 and other circulars issued by MCA; and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular bearing No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023 4 dated January 5, 2023 and other related circulars issued by SEBI (collectively referred to as "the Circulars"), without physical presence of the Members and the venue of the said AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at "Global Vision", Third Floor, Electronic Sadan No. II, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Mahape, Navi Mumbai-400 710. Maharashtra, India. In accordance with the Circulars electronic copies of the Notice dated September 05, 2023 (containing all required particulars) convening 20th AGM setting out the ordinary and special businesses to be transacted along with the audited financial statements on standalone basis for the year ended March 31, 2023 together with the Annual Report for FY 2022-23 containing Financial Statements, Directors' Report (including Business Responsibility & Sustainability Report), Auditors' Report, Corporate Governance Report and Management Discussion & Analysis ("the documents") has been emailed to all those members at their e-mail addresses registered with the Company their respective Depository Participants and the electronic transmission of the documents has been completed on September 06, 2023.

Notice of AGM and the other sections of the Annual Report for the financia Year 2022-23 will be available on the Company's website at www.qtlinfra.com, on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE (at www.bseindia.com) and NSE (at www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) _imited (CDSL) at www.evotingindia.com.

Remote E-voting & E-voting at AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, the Company is providing remote e-voting facility as an option to its Members, to exercise their right to vote for the 20th AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote e-voting period commences on Monday September 25, 2023, 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday September 27, 2023, 5:00 p.m. (IST). During this period, shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of Thursday, September 21, 2023 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM. The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting in the AGM.

In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Demat account holders would now be able to cast their vote by way of a single login credential, through their respective Demat accounts / websites of Depositories /Depository Participants, without having to register again with the E-voting Service Providers (ESPs) and the procedure is explained in detail in the AGM Notice. The AGM Notice and documents are available on the website of the Company viz. www.gtlinfra.com.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no 1800 22 55 33.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, Maharashtra or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33.

Members also have the option of contacting the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India **Tel**: +91-22-62638200 Extn: 221-222 Fax: + 91-22-62638299 Maharashtra, a their email-address <u>iinvestor@bigshareonline.com</u> or call on +91-22-62638200. This notice is issued for the information and benefit of Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

- 1. Since the 20th AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route Map are not annexed to the Notice.
- . Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update

such details with their respective Depository Participants For GTL Infrastructure Limited

Place: Navi Mumbai Date: September 06, 2023 িস্থা State Bank of India

Address: State Bank of India, SAM II Branch, Ground Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 21 Authorized Officer's Details E-mail ID: team3.15859@sbi.co.in Mobile No: 7259804950 Landline No. (Office):- 022 – 41611446 Alternate Mobile No -9860676272/7903171062 Fax No.022 – 22811401

Appendix – IV – A [See Proviso to Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

with provision to Rule 8(6) or Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on 22 nd September 2023 "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on for recovery of Rs. 24,16,42,347.76/- due to the secured creditor from M/s Advent Enterprises Pvt Ltd (Borrower) and Shri Shallesh Agarwal, Shri Deepsh Agarwal and Smt Rita Agarwal (Directors & Guarantors).

The property wise reserve price will be as under:

Name of Title Deed Holders Smt. Rita Agarwal, Shri Deepesh Agarwal and Shri Shailesh Agarwal (Promoter & Personal Guarantors to M/s Advent Enterprises Pvt Ltd)

Description of Property/ies Amalgamated Flat No 301 & 302 admeasuring 987.50 Sq feet (built up area) each (Total – 1975 Sq Ft) on 3rd floor of the bulding known as Chandrasagar, Worli Tekadi, Sahakari Griha Nirman Santha Ltd situated at Worli Tekadi Reservoir Road, Worli Mumbai 400 018

Reserve price(Rs in Crs):- 6.88 | Earnest Money Deposit (EMD in Rs.):- 68,80,000.00 Date & Time Date: 22.09.2023Time: 11.00 a.m. to 04:00 p.m. with unlimit of e-Auction extensions of 10 minutes each Bid Increment Amount Rs. 1,00,000/- and in multiple of Rs. 1,00,000/-

Date and time for submission of EMD and request letter of participation/ KYC Documents/ Proof

Date & Time of Inspection property

Date: 13.09.2023: From 11.30 am. to 4.00 pm Contact person / Contact Number 9860676272 / 7903171062

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State nk of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in ttps://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.js

State Bank of India

POSSESSION NOTICE **PUBLIC NOTICE** Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly known

as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction NOTICE is hereby given that, under the instructions of our clients, we are investigating the title of SUHAS DWARKANATH KHANDKE, of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Indian Inhabitant, and having its address at Flat No. 6, Yashodeep Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the Co-operative Housing Society Limited, 11, Carter Cross Road No. 2, borrowers to repay the amount mentioned against the respective names together with Danda Khar, Mumbai - 400052 ("Owner") in respect of the property nterest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days more particularly described in the Schedule hereunder written from the receipt of the said notices, along with future interest as applicable incident ("Premises"). The Owner has agreed to sell to our clients and our expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation. clients have agreed to purchase from the Owner, the Premises, free Borrower/ 13(2) Notice Date/ Date/ Time from all claims, charges, liens, encumbrances, and doubts of any

Outstanding Due Co-Borrower & Type of nature whatsoever. Guarantor/ Mortgagor (in Rs.) as on Possessio Any person(s) having any claims, objection, right, title, benefit, interest 1) Varsha Raju 21-06-2023 and/or demand of any nature whatsoever in respect of the Premises 33249440000011 Rs.27,41,335.00 (Rupees 04-09-2023 or any part thereof by way of ownership, sale, exchange, lease, 3324967000001 Twenty Seven Lac Forty
One Thousand Three Time: sub-lease, assignment, mortgage, charge, lien, covenant, release, relinquishment, inheritance, bequest, succession, gift, maintenance, & 2) Raju Jaykumar Hundred and Thirty Five Symbolic 33249670000126 easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker Alone Only) as of 20/06/2023 Possession basis, occupation, possession, family arrangement / settlement, Description of Secured Asset: All that piece and parcel of the Immovable decree or order of any court of law, contracts / agreements, Property being Land Admeasuring 850 Sq.ft./78.99 Sq.mtrs being and situate a Flat No.10, Grampanchayat Milkat No.5020, 3rd Floor, Thorat Heights development rights, project management agreement, development management agreement, memorandum of deposit of title documents, Sr.No.173, Hissa No.1/1/4, Old Sr.No.145, Phursungi, Tal. Haveli, Dist. Pune On or towards: Towards East by: Building Space, Towards West by: Entry mortgage security or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with documentary proof Passage, Towards South by: Building Space, Towards North by: Flat

21.06.2023 1) Mahadev Vitthal Rs 15 60 797 07 (Runees 04 09 2023 30429630000123 Rathod, Fifteen Lac Sixty Thousand & 10:40 AM 2) Sonali Mahadev Seven Hundred and Ninety 30429410000356 Seven and Seven Paisa Symbolic Rathod Only) as of 18/06/2023 Possession

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable property being land admeasuring 490 Sq.ft being and Situate at Flat No.302, 3rd Floor, Vardayani B", Gut No.107, Village Kirkatwadi, Tq. Haveli, Dist. Pune-411024. On or towards: Towards East by: Flat No.303, Towards West by: 6 feet wide Road and property of K.K. Associates, Toward South by: Property of Mankar, Towards North by: Flat No.301.

Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrowers mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on nim under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned erein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Place: Pune/ Maharashtra Sd/- Authorised Officer Jana Small Finance Bank Limited Date: 07.09.2023

JANA SMALL FINANCE BANK

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Office No.704/705, Modi Plaza Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037

Registered Office :- TJSB House, TJSB SAHAKARI Plot No. B5, Road No. 2, Wagle Industrial BANK LTD. MULTI-STATE Estate, Thane (West) - 400 604., Tel.- 022-2587 8500

Ho Recovery Office: Madhukar Bhavan, Recovery Department, 3rd Floor, Wagle Estate Road No.16, Thane (West) -400 604., 2 Tel. 022 2583 8500

Description of Immovable Property

PUBLIC AUCTION TJSB Sahakari Bank Ltd. has initiated recovery action against the following defaulted borrowers through the Authorized Officer of the Bank, appointed under the curitisation & Reconstruction of Financial Asse ent of S nterest Act, 2002 and the rules made there under has issued Demand Notice of 12.01.2022, under section 13(2) of the said Act, to M/s. Maharashtra Engineering

Norks (Prop. Mr. Khan Kalim Ahmad). The Borrowers & Mortgagor have not repaid the Amount of Rs. 10,23,159.18 (Rupees Ten Lakhs Twenty Three Thousand One Hundred Fifty Nine & Paise Eighteen Only) as on 31.12.2021 with further interest from 01.01.2022 mentioned in the said Deman Notice within stipulated period; hence the Authorized Officer has taken the Possession of the immovable property mentioned herein below u/s 13(4) of the said Act.

I the undersigned as the Authorized Officer of TJSB Sahakari Bank Ltd., have decided to sell the said property on "AS IS WHERE IS BASIS", without movable asset by inviting Tenders as laid down in prescribed laws.

Name of the Borrower(S) /

Guarantor(S) / Mortgagor(S)	Becompain of miniorable Freperty		
1. M/s. Maharashtra Engineering Works	All that Shop No. 02, admeasuring carpet		
(Prop. Mr. Khan Kalim Ahmad)	area 175 Sq. Ft. (16.25 sq mtrs.), on		
	the Ground Floor, in the building namely		
Borrower & Mortgagor	"Ekdanta Garden" at Shankar Nagar, which is situated and lying in the landed property bearing survey no. 505, Plot No. 12, Tal-		
Mr. Patil Gajanan Tukaram	Pen, Dist Raigad.		
4. Mr. Mehato Parmeshwar Pusan	. on, zion riaigaar		
5. Mr. Patil Anan Rajaram			
6 Mr Mokal Deenak Mayaii	Pagarija Driag - Pa 7 56 000 00		

...Guarantors Reserve Price : Rs.7,56,000.00 EMD Amount : Rs. 75,600.00 **HO Recovery Department** Loan A/c Nos.

1/PRLNR/410 & 1/CCR/2257 Place of Auction: TJSB Sahakari Bank Ltd., Pen Branch, Shashinil, Opp. S.T. Stand. Ground Floor, Near Urdu Shala, Chinchpada, Pen – 402107

15.09.2023 Date and time of inspection of property

Between 11:00 A.M. to 02:00 P.M Date and Time of Auction of property 25.09.2023 at 12:00 Noon. Terms & conditions :

The offers to be submitted in a sealed envelope super scribed, "Offer for purchase of Immovable property i.e. Shop No. 02, Ground Floor, Ekdanta Garden, Pen of Mr. nad (Borrower & Mortgagor)" and bring/send the said offer se envelope at the above-mentioned venue on or before 22.09.2023 before 5.00 P.M. by the prospective bidder & EMD amount to be transfer by DD/Pay Order in favour of TJSB Sahakari Bank Ltd., payable at Mumbai or RTGS to Account No. 001995200000001 IFSC Code TJSB0000001 on or before 22.09.2023 before 5:00 P.M.

Offers so received by the undersigned will be opened and considered on 25.09.2023 at the abovementioned venue at 12: 00 Noon. The undersigned reserves his right to accept or reject any offer and/modified to cance and/or postpone the Auction

The Undersigned hereby informs to the Borrower/ Mortgagor/s, and/or legal heirs, Legal representative(s) (whether known or unknown), executor(s), administrator(s), successor(s and assign(s) of the respective borrower(s)/Mortgagor(s) (since deceased) or absconding as the case may be, to pay entire dues within 15 days from the date of the notice; otherwise Authorized officer shall proceed to sell the secured asset mentioned herein above in

accordance with the Rule 8(5) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

All or any such person(s) having any share, right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said property or to any part thereof by way of sale, allotment, exchange, mortgage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance license, gift, inheritance, share, possession, easement, trust, beguest possession assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned above of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 7 days from the date of publication hereof, failing which transaction shall be completed withou reference to such claim, and any such person shall be deemed to have waived of his rights and the same shall not be binding on TJSB Sahakari Bank Ltd.

Tender forms along with the terms and conditions sheet will be available with office of Authorized Officer at the cost of Rs. 100/- Plus Rs.18/- GST Total Rs. 118/-(Contact No. 8422936872/9323220042/7738136009/ 022-2583 8582/594/752). The Auction will be finalised by the bank only. The bank does not authorise any other

person or agency for the said auction. This Publication is also 15 days' notice to the Borrowers/Mortgagor/Guarantors e above said loan accounts

(AUTHORISED OFFICER) Under SARFAESI Act, 2002

HP Adhesives Limited

CIN: L24304MH2019PLC325019

Regd. Office: 11 Unique House, Chakala Cross Road, Andheri (East). Mumbai 400099 Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala. Andheri (East), Mumbai 400093. Tel No.: + 91-22-6819 6300; Email: investors@hpadhesives.com; Website: www.hpadhesives.com

NOTICE OF 4TH ANNUAL GENERAL MEETING ("4TH AGM" or "MEETING") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("VC/OAVM")

Notice is hereby given that the 4th AGM of the Members of HP Adhesives Limited ("Company") is scheduled to be held on Friday, 29th September, 2023 at 03:00 p.m. (IST) through VC/OAVM facility, to transact the businesses as set out in the notice of 4th AGM ("AGM Notice")

- In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with general circular no. 20/2020 dated May 5, 2020, general circular no. 2/2022 dated May 5, 2022, general circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBVHO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual Report for the Financial Year 2022-23 ("Annual Report FY23") along with the AGM Notice has been sent through electronic mode on Wednesday, 6th September, 2023, to all those Members whose e-mail address is registered with the Company/Depository (ies).
- The AGM Notice, the Annual Report EY23 and other related information can be accessed from the website of the Company at www.hpadhesives.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com. The relevant documents referred to in the AGM Notice shall be made available for inspection by the Members electronically based on requests received at investors@hpadhesives.com.
- The Company has availed the services of CDSL for conducting the 4th AGM through VC/OAVM, enabling the participation of the Members at the Meeting and for providing e-voting facility ("Remote E-voting").
- Members may refer to the detailed procedure and instructions for Remote E-voting and e-voting at the Meeting, provided as part of the AGM Notice. The Remote E-voting period is as follows:

Commencement of Remote E-voting Conclusion of Remote E-voting	From 9:00 a.m. (IST) on Tuesday, 26 th September, 2023 Till 5:00 p.m. (IST) on
Coliciusion of Remote E-voling	Thursday, 28 th September, 2023

Members are requested to note that Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) Thursday, 28th September, 2023 and the facility shall be disabled by CDSL thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Members who have cast their vote through Remote E-voting prior to the Meeting may attend/participate in the Meeting through VC/OAVM facility but shall not be allowed to cast the vote again at the Meeting. Members who have not cast their vote through Remote E-voting prior to the Meeting and are present at the Meeting shall be eligible to vote through e-voting system during the Meeting, using the same procedure.

A person whose name appears in the Register of Members on Friday, 22nd September, 2023 ("Cut-Off date") shall only be entitled to avail the facility of Remote E-voting as well as e-voting at the Meeting. Voting Rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of the Members as of the Cut-off date. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the AGM Notice for information purposes only.

Members who have not registered their email address are requested to register the same by contacting the concerned Depositary Participant. In accordance with the MCA circulars, for receiving Annual Report 2022-23 and the AGM Notice the $share holder\,can\,also\,write\,an\,email\,to\,the\,Company\,at\,\underline{investors@hpadhesives.com}.$

Incase of any queries or grievances regarding attending the Meeting and the e-voting system, the Members may refer the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or call on 022-23058738 or 022-23058542/43. For HP Adhesives Limited

Date: 7th September, 2023

Place: Mumbai

Karan Motwani

Managing Director DIN: 02650089

Nitesh Mhatre **Company Secretary**

Date: 07.09.2023.

Place: Pen.

For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194 Watch on YouTube: 🕉 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापर्वी त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM IFFIA TUKARAM RAUT TO PRAMILA

CHANDRAKANT TANDEL AADHAR CARD NO - 3499 9044 2457. CL-9082 I HAVE CHANGED MY NAME FROM GULAB PANDURANG MORE TO ROSHANI RAMESH AMBEKAR AS PER

AADHAR CARD. CL-101 I HAVE CHANGED MY NAME FROM CHHAYA DHONDIRAM LONDHE (OLD NAME) TO BABITA VILAS SABLE (NEW

AS PER GAZETTE NO. (M-23120246). CL-165 I HAVE CHANGED MY NAME FROM NAMESHKUMAR NARESHKUMAR PATEL TO NAMESH NARESH PATEL

ADDHAR CARD NA :- XXXX XXXX 6923 CL-201 I HAVE CHANGED MY NAME FROM TRISHNA SUBHASH BAVISHI TO TRISHNA MIHIR PANDYA AS PER

AFFIDAVIT.

I JAYSHREE DASHRATH JAMBHULKAR HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER'S NAME FROM SHRUT DASHRATH SONAWANE TO SHRUTI DASHRATH JAMBHULKAR AS PEF AFFIDAVIT DTD. 04/09/2023. I HAVE CHANGED MY NAME FROM DARSHALI AJAY MOTEE TO DARSHALI YASH PATEL AS PER AADHAR CARD

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SNEHALATA KRISHNA ACHAREKAR TO SUSHAMA WAMAN GHADIGAONKAR AS PER DOCUMENTS. CL-601

I HAVE CHANGED MY NAME FROM RABIAHBHEE ABDUL AZIZ SHAIKH TO RABIYA BEE ABDUL AZIZ SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL

I HAVE CHANGED MY NAME FROM HASINA HABIBULLAH SYED TO HASEENA HABIBULLAH SHAIKH AS DOCUMENTS FOR ALL PURPOSES.

CL-708 A I STATE THAT MY REAL AND CORRECT NAME ANII AREN ASHOK KUMAR SHAH IS MENTIONED ON MY PASSPORT NO J-9002108 | FURTHER STATE THAT MY NAME HAS BEEN MENTIONED AS ANII A ASHOK SHAH ON MY AADHAR NO. 732013243762, ANII ABEN ASHOK KUMAR SHAH AND ANILA ASHOK SHAH ARE OF ONE AND THE SAME PERSON LE MYSELF VIDE

AFFIDAVIT NO. 64AA916005, DATED 19/08/2023. , BHARAT BHATIA HAVE CHANGED MY NAME TO BHARAT PANJUMAL BHATIA VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (M-23138065) AUGUST

I DEVENDRA KUMAR PRAJAPATI HAVE JAGESHWAR DEVENDRAKUMAR PRAJAPATI VIDE MAHARASHTRA GOVERNMEBNT GAZETTE REF (M-23138249)DT - AUGUST

1 I HAVE CHANGED MY NAME FROM SHRADDHA VILAS PRADHAN TO SHRADDHA KAUSTUBH DURVE AS PEF DOCUMENT CL-937

I HAVE CHANGED MY NAME FROM KUTBUDDIN TO KUTBUDDIN ANSARI AS PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM MAINUDDIN TO MOINUDDIN ANSARI AS PER DOCUMENTS. CL-938 A I HAVE CHANGED MY NAME FROM KISMATULNISA TO KISMATUNNISA

ANSARI AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM AKANSHA ANIL GOGAWALE TO AAKANSHA ANIL GOGAWALE AS PER

AFFIDAVIT DATED-06/09/2023.

CL-938 C I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI TAIYABA KHATOON SAWABUDDIN TO QURESHI TAIYYABA KHATOON SABABUDDIN AS PER DOCUMENTS. CL-938 D

I HAVE CHANGED MY NAME FROM THOMAS VARUGHESE TO THOMAS VARGHESE AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2391483).

नावात बदल

मी, सौ. सुमिता पारसमल जैन राहणार मु. अलिबाग बाजारपेठ, ता. अलिबाग, जि. रायगड, महाराष्ट्र-४०२२०१ माझ्या नावात सुमित्रा वरून सुमिता पारसमल जैन असा बदल प्रतिज्ञापत्र क्र. ८३३३/२०२३ नुसार करीत आहे. CL-240

CL-305

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 26.05.2023 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.75,15,555.74 (रूपये पंच्याहत्तर लाख पंधरा हजार पाचशे पंचावन्न आणि चौऱ्याहत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HDHLKAL00486396 (डीएचएफएलचा पूर्वीचा लॅन कोड 00009336) (एपीपीएल क्रमांक 01839231) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 22,05,2023 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार अपर्णा आशिष वेंगुरलेकर उर्फ अपर्णा ए वेंगुळेकर आणि आशिष किशोर वेंगरलेकर उर्फ आशिष के वेंगरलेकर यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 05.09.2023 रोजी घेतलेला आहे.

विशोषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी (रूपये पंच्याहत्तर लाख पंधरा हजार पाचशे पंचावन्न आणि चौऱ्याहत्तर पैसे फक्त) पुढील व्याज 22.05.2023 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

नवीन सीटीएस क्र. 491ए/1/ए (491ए/1), 491ए/1/बी, 491ए/2/ए (491ए/2) आणि 491ए/3 जिमनीवर बांधलेल्या "झिरकॉन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र.301 चे ते सर्व भाग आणि खंड, मापित चंटई क्षेत्र 785 स्क्वे.फीट, नाहूर गावात स्थित, तालुका कुर्ला आणि जिल्हा मुंबई उपनगर, एलबीएस मार्ग, मुलुंड (प), मुंबई-400080, महाराष्ट्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर आणि उप-नोंदणी जिल्हा कुर्ला, सांगितलेल्या मजल्यावर उतरल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यास संलग्न क्षेत्रास आणि सामान्य स्वारस्याचे सामान्य क्षेत्रासह समानुपातिक समान अधिकार.

तारीख: 05.09.2023 स्थळ : मुंबई

सही/-अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

प्रपत्र क्र. ३ (नियम-१५(१)(ए) पहा)१६(३)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. परि क्र. : ६८४६

खटला क्र. ओए/८६४/२०१९ कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

आंध्र बँक विरुद्ध

मे. कृष्णा एंटरप्राइजेस

प्रति. १) मे. कृष्णा एंटरप्राइजेस, डी/डब्ल्यू/एस/ओ-मंजेश

ए/५४, संकेत सीएचएस लि., शावी नगर, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५

समन्स ज्याअर्थी, वरील नमूद ओ.ए. क्र. ८६४/२०१९ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर

०४.०१.२०२० रोजी सचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १०,५८,४३८.६२ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲंक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या

अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मनांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट

केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्य

तुम्हाला <mark>२९.०९.२०२३ रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कस्र केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जार्डल

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक : २२.०६.२०२३ रोजी दिले



समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी प्रशांत समदवे आय/सी प्रबंधक डीआस्टी-III, मुंबई <u>सांकेतिक</u> कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि.,शाल टॉवर, प्लॉट क्र. २३, न्यू रोहतक रोड, करोल बाग, न्यू

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर हत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील

١	अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे		
ı	क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव		
١	۶.	अरुण कौल/ अलित कौल/जवाहर	फ्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, कुशल वाटिका, बी ब्लॉक,	ऑक्टोबर ३१, २०२२	जम्मु/		
ı		लाल कौल/	विंग-सी गेट क्र १७ लोणी काळभोर पुणे महाराष्ट्र/सप्टेंबर	₹.	पुणे		
ı		एलबीजेएमएम००००५१६७२६८	०४, २०२३	३८,२०,९४९/-			
1							

वरील नमट कर्जदार/हमीदारांस याद्रारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक : सप्टेंबर ०७. २०२३ पाधिकत अधिकारी

punjab national bank

स्थळ : पुणे

सर्कल सास्त्रा ठाणे, पीएनबी प्रगती टॉवर, ४ था मजला, सी-९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१, दर-०२२-२६५३२७५६, २६५३२७९४ cs8325@pnb.co.in

जोडपत्र-१५ (सुधारित एसएल-१०बी)

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

कब्जा सूचना

संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांद्रारे एक पेक्षा अधिक कर्जदारांच्या बाबींमध्ये स्थावर मिळकतींकरीत सामान्य कब्जा सूचना. (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी. पंजाब नॅशनल बँक/पंजाब नॅशनल बँकचे प्राधिकत अधिकारी यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सिटे) रूल्स २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरहूँ सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसाँत प्रत्येक खात्यासमोर नमूद रक्कम अदा करण्यासाठी संबंधित कर्जदारांना बोलाविण्यासाठी यानंतर प्रत्येक

खात्यासमोर नमुद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती. सदरहू कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोरील नमुद तारखे रोजीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरह् अधिनियमाच्या कलम १३ च्या उप–कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकतीशी केलेला कोणताही

अ. क्र.	कर्जदार हमीदार/ गहाणदार यांची नावे (मिळकतीचे मालक)	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कब्जा सूचना चिटकवल्याची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस थकबाकी रक्कम (रू.)	प्राधिकृत अधिकाऱ्यांचे नाव
8	श्री. राकेश गणेश म्हात्रे	रो हाऊस युनिट क्र. डी-२३, तळमजला, शिव वैभव सीएचएसएल प्लॉट क्र. डी ३७, सेक्टर क्र. १२, गोखले स्कूल जवळ, खारघर, नवी मुंबई, पनवेल, जि. रायगड ४१०२१०.	o३.o६.२o२३	०४.०९.२०२३	रु. २१,४७,७८१.९३/ – (रुपये एकवीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे एक्याऐंशी आणि पैसे त्र्याण्णव मात्र) ०२.०६.२०२३ रोजीस	अमृत पाल सिंग

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरत्त्वींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे

प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

SMFG

ठिकाण: खारघर

दिनांक : ०४.०९.२०२३

SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (formerly Fullerton India Credit Company Limited)

कॉर्पोरेट कार्यालय : 10 वा मजला, कार्यालय क्र.101, 102 व 103, 2 नॉर्थ ए०हेन्यू, मेकर मॅक्सिटी, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा(पू), मुंबई-400051

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स . 2002 च्या नियम 8 आणि 9 च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना. वर्षसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना **सूचना** याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा हा एसएमएफजी इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड)(एसएमएफजी इंडिया क्रेडीट) च्या प्राधिकृत अ<mark>धिकाऱ्यांनी</mark> घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेके<mark>डून एसएमएफजी इंडिया क्रेडीट</mark>/तारण धनकोंना थकीत वसुलीच्या तारखेपयँत त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च आणि वरील नमूद थकबाकीच्या वसुलीसाठी खालील नमूद तारीख आणि वेळेत ''<mark>जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही</mark>

आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख सुध्दा खाली नमूद केलेली आहे.

, ,		, 4 (11 (4 - 17) - 111 1 4		
कर्जदार/हमीदार/ कर्ज खाते	मागणी सूचना दिनांक व रक्कम आणि कब्जाचा प्रकार	स्थावर मिळकतींचे वर्णन	राखीव किंमत, इअर आणि इअर सादरीकरणाची अंतिम तारिख	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
राालीमार बेकर्स ॲण्ड कन्फेक्शनर्स र. श्री. अल्ताफ आरिफ पटेल रा श्री. लुकमान आरिफ पटेल रा फैसल आरिफ पटेल रा फैसल आरिफ पटेल रा से. अनिसा आरिफ पटेल कर्ज खाते क्र.	27.06.2020 रु. 1,59,32,159/- (रुपये एक कोटी एकोणसाठ लाख बत्तीस हजार एकशे एकोणसाठ मात्र) प्रत्यक्ष कब्जा	फ्लॅट क्र. 402, 4 था मजला, ए विंग, मधुबन सीएचएसएल, पॉपको कॉलनी रोड, सीटीएस क्र. 1129 (भाग), वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई 400 061.	राखीव किंमत : रु. 1,50,00,000/- (रुपये एक कोटी पन्नास लाख मात्र) इअर : रु. 15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) इअर ठेवीची अंतिम तारीख : 25.09.2023	दिनांक : 26.09.2023 वेळ : स. 11:00 दु. 01:00 (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह)
1. विजय ज्वेलर्स 2. हितेंद्रकुमार धरमचंद जैन 3. मधु हितेंद्रकुमार जैन कर्ज खाते क :: 172901310413277	28.02.2022 रू. 97,41,323/- (रुपये सत्यान्नव लाख एक्केचाळीस हजार तीनशे तेवीस मात्र) प्रत्यक्ष कब्जा	मिळकत धारक प्लॉट क्र. 117, धरम व्हिला रो हाऊस, सेक्टर 16ए, फेझ 3, गणेश गळी, नेकळ (पश्चिम), नवी मुंबई 400706, मोजमापित 431 ची.फू. बिल्ट अप क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वः आतील रोड पश्चिम: रो हाऊस, उत्तर: रो हाऊस, दक्षिण – रो हाऊस	राखीव किंमत: र. 1,00,00,000/- (रुपये एक कोटी मात्र) इअर: रु. 10,00,000/- (रुपये दहा लाख मात्र) इअर ठेवीची अंतिम तारीख: 25.09.2023	दिनांक : 26.09.2023 वेळ : स. 11:00 दु. 01:00 (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह)
 तरेंद्र जयंत गुप्ते श्री. निनाद नरेंद्र गुप्ते जयश्री जे गुप्ते, नम्रता एन गुप्ते एन. जी. दूर्स ट्रॅव्हल्स आणि एन.जी. डिझाईन कर्ज खाते क्र. 172901310117144 आणि 172901310125329 	02.06.2020 रु. 94,78,297/- (रुपये चौन्यान्नव लाख अठ्ड्याहत्तर हजार दोनशे सत्यान्नव मात्र) प्रत्यक्ष कब्जा	गाव भांडूप, ताल्का कुर्ला चा जमीन धारक सीटीएस क्र. 739 वर बांदथलेले भांडूप (पूर्व), मुंबई 400042 येथे स्थित बंगला क्र. 15/बी, उदय श्री को – ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, जिचे 3 मजले, प्रत्येकी मजला मोजमापित 1150 चौ.फूट्स एकूण मोजमापित 3350 चौ.फुटस बिल्ट अप क्षेत्र.	राखीव किंमत : रु. 2,60,00,000/- (रुपये दोन कोटी साठ लाख मात्र) इअर : रु. 26,00,000/-(रुपये सञ्जीस लाख मात्र) इअर ठेवीची अंतिम तारीख : 25.09.2023	दिनांक : 26.09.2023 वेळ : स. 11:00 दु. 01:00 (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया 1) श्री. अंकित राठोड - +91-9711922779, 2) श्री. अनिल खुडे - +91-9979889076 किंवा एसएमएफजी इंडिया क्रेडीट/तारण धनकोच्या वेबसाईट म्हणजेच www.fullertonindia.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

दिनांक : 07/09/2023 एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड)

TSB State Bank of India शाखा - स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच - ॥

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील नाव : श्री. बिपिन किशोर बारा मोबाईलः ८४५८९५५१११/

लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) : ०२२-४१६११४०३

पत्ता : स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा -॥, रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग. नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ फोन क्र. :०२२-४१६११४०३, फॅक्स : ०२२-२२८११४०३, ई-मेल आयडी : team10.15859@sbi.co.in

______ परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) ची परंतुके पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) क्लसच्या नियम ८ (६) अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई लिलाव विक्री सूचना.

प्रविसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनको म्हणून (स्टेट बँक ऑफ इंडिया) कडे ाहाण आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती ''<mark>जे आहे जेथे आहे तत्याने, जे आहे जसे आहे तत्याने आणि जे काही आहे</mark> तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येणार आहे.

जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या जाणार आहेत ती थकबाकी रक्कम कर्जदारांचे नाव हमीदार(रां)चे नाव

पाल टेडिंग कंपनी प्रा. लि वैयक्तीक हमीदार ११.०६.२०२३ रोजी कॉर्पोरेट ऑफीस १. श्री. रिंकु आय पतोडिया, संचालक **रु. २६.६५.७५.८१८.८३** + १०.०६.२०१३ पासून ६०५, बिझनेस क्लासिक, चिंचोली . श्रीम. अनिता आर पतोडिया, संचालक त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय कॉर्पोरेट हमीहार बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-मागणी सूचना तारीख:- ११.०६.२०१३

-14((10, 11(110) (11(41.141 Mail (11/10)	~
४०० ०६४	३. मे. गीता गोपाल सिंथेटिक्स प्रा. वि	ले.			
नामाधिकार	मिळकतीचे वर्णन	ई-लि	नलावाची	राखीव किंमत / (इअर)/बोली	निरीक्षणाची तारीख
विलेखधारकाचे नाव		तारीख आणि वेळ		वाढविण्याची रक्कम	आणि वेळ
मे. गीता गोपाल	संच क्र. १ (*)	ताः	रीख:-	राखीव किंमत रु. ०.७९ कोटी	तारीख:
सिंथेटिक प्रा. लि.	मे. गीता गोपाल सिंथेटीक प्रा. लि. च्या नावे		9.2023	ज्याच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही	१२.०९.२०२३
	कमर्शिअल ऑफीस क्र. ६०२, ६ वा मजला, १-ए,		–५ तास,	इसारा अनामत रक्कम (इअर)	वेळ:
	सोलारिस इंडस्ट्रीअल इस्टेट, एल ॲण्ड टी गेट नं. ६		११.०० ते	राखीव किंमतीच्या १०% म्हणजे	स. ११.००
	समोर, साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००७२		दु. ४.०० पर्यंत ,	रु. ७.९० लाख	ते
	मोजमापित ७१५ चौ. फूट सुपर बिल्टअप		० मिनिटांच्या विस्तारांसह	बोली वाढविण्याची रक्कम १,००,०००/-	दु. ४.००
	मे. गीता गोपाल सिंथेटीक प्रा. लि. च्या नावे कमर्शिअल	अमयाद	।वस्तारासह	राखीव किंमत रु.१.०७ कोटी	1
	ऑफीस क्र. ६०३, ६ वा मजला, १-ए, सोलारिस			ज्याच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही	
	इंडस्ट्रीअल इस्टेट, एल ॲण्ड टी गेट नं. ६ समोर, साकी			इसारा अनामत रक्कम (इअर)	
	विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००७२			राखीव किंमतीच्या १०% म्हणजे	
	मोजमापित ९६५ चौ. फूट सुपर बिल्टअप			रु. १०.७० लाख]
				बोली वाढविण्याची रक्कम १,००,०००/-	
	मे. गीता गोपाल सिंथेटीक प्रा. लि. च्या नावे कमर्शिअल			राखीव किंमत रु. ०.६१ कोटी]
	ऑफीस क्र. ६०४, ६ वा मजला, १-ए, सोलारिस			ज्याच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही	
	इंडस्ट्रीअल इस्टेट, एल ॲण्ड टी गेट नं. ६ समोर, साकी			इसारा अनामत रक्कम (इअर)	1
	विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००७२			राखीव किंमतीच्या १०% म्हणजे	
	मोजमापित ५५० चौ. फूट सुपर बिल्टअप			रु. ६.१० लाख	
				बोली वाढविण्याची रक्कम १.००.०००/-]

*सावधान: ही नोंद घ्यावी की सदर ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जेते आहे तत्वाने आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने करण्यात येणार आहे'

. कार्यालय क्र. ६०२, ६०३ आणि ६०४ हे मे. पाल ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. च्या नावे खात्यामध्ये गहाण आहे. सदर ३ कार्यालय आम्ही एकाच संचात ठेवले आहेत कार्यालय क्र. ६०१ हे सॉलिटिअर टेक्सफेब ॲण्ड टेर्डर्स प्रा. लि. च्या खात्यामध्ये गहाण आहे, जे एकण रू. १.०६ कोटी करीता २३.०६,२०२३ रोजीस लिलाव करण्यात येणाग

आहे. वेगळी ई-लिलाव सूचना ०७.०९.२०२३ दिनांकीत फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे कार्यालय क्र. ६०१, ६०२, ६०२ आणि ६०४ हे आतून एकत्रित आहेत. सर्व चार कार्यालयांची हे एकत्रित तत्वावर विक्री केली जाईल. बोलीदारांनी सर्व चार कार्यालयांकरीता बोलं

च्छुक बोलीदार/खरेदीदारांनी लिलावाच्या वेळेपुर्वी पुरेशा आगाऊ त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमधून ऑनलाईन माध्यमाने आमचे सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लि.चे ई-लिलाव वेबपोर्टल https://www.mstcecommerce.com/auctionhome/lbapi/index/jsp मध्ये नॉट्णी माफेत इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. स्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रक्कम उपलब्ध नसल्यास सिस्टम बोलीसाठी परवानगी देणार नाही. नॉट्णी, केवायसी दस्तावेजांची पडताळणी आणि ग्लोबल इएमडी बॅलेट मध्ये इअरचे हस्तांतर लिलावापुर्वी पुरेशा आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदार ई-लिलाव बंद होण्यापूर्वी एनएसटीसीकडे पूर्व बोली इअर जमा करू शकतात. पूर्व बोली इअरचे क्रेडिट हे एमएसटीसीच्या वँव खाल्यामध्ये प्रदानाची पावती प्राप्त झाल्यानंतर आणि ई-लिलाव वेबसाईटमध्ये अशी माहिती अपडेट झाल्याबरच देण्यात येईल. याला बैंकिंग प्रक्रियेनुसार काही वेळ लागू शकतो आणि

यामळे बोलीदारांनी त्यांच्या हितार्थ शेवटच्या मिनिटाच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी परेशा आधी पर्व बोली इअर रक्कम सादर करण्याचा मळा टेण्यात येत आहे . धेथे कोणताही बोजा प्राधिकृत अधिकाऱ्यांना माहिती नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी संबंधित कार्यालय/विभागाकडून मिळकतीवरील भारांच्या संदर्भात रितसर तपास आणि त्यांची स्वतःची चौकशी करणे आवश्यक आहे. सर्व साविधिक/असाविधिक थकबाकी, कर, दर, निर्धारण, प्रभार, शुल्क इ. कोणतेही प्राधिकरण किंवा कोणाचीही देणी ही फक्त यशस्वी विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोची वेबसाईट www.sbi.co.in आणि

nttps://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index/jsp मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा सरफैसी ॲक्ट रुल्स ८(६) अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ च्या तरतुर्दींच्या अंतर्गत आवश्यक नुसार कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना १५ दिवसांची सूचना सुष्द

आहे. मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि थकीत काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि परिव्यय सह वसुली करण्यात येईल.

दिनांक: ०७.०९.२०२३, ठिकाण: मंबर्ड

प्राधिकत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

जाहीर सूचना

श्रीम. शभदा शरद वर्तक. वय ६५. सध्या राहणार येथे फ्लॅट क्र. बी-४०१. ४था मजला. सहदेव को ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.. एनएल कॉम्पलेक्स. आनंद नगरजवळ. दहिसर-पर्व. मंबई-४०००६८ येथे. सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. बी-४०१. ४था मजला चे धारक असन श्री शरद वसंत वर्तक, ज्यांचे १२/२/२०२३ रोजी त्यांच्या शेअर्सचे कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले, यांच्या निधनामुळे शेअर्समधील टक्के आणि त्यांच्या नावे काही आवश्यक बदल करण्याद्वारे सभासदत्वाचे हस्तांतराकरिता अर्ज केला आहे. सदर मयत श्री. शरद वसंत वर्तक हे सोसायटीचे सभासद होते आणि शेअर्स. शेअर प्रमाणपत्र आणि फ्लॅट क. बी-४०१ चे धारक होते.

अशा वस्तस्थिती आणि सत्य परिस्थितीत. सोसायटी यादारे सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इत दावेदार/आक्षेपदार यांच्याकडन दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सचनेच्या प्रसिध्दीपासन (११ दिवसात) सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मार्गवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर ु सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्य हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्रां निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय / सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स.१०.०० ते सायं ५.०० च्या मध्ये सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध

सहदेव को- ऑप. हाऊ.सोस. लि.च्या वतीने आणि करिता **दिनांक :** ०६/०९/२०२३ सन्मा. सचिव ठिकाण: मुंबई

मिरा भाईंदर महानगरपालिका बाजार विभाग स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय,

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-401 101, द्रध्वनी क्र. 28192828

दि. 05/09/2023 जा. क्र. मनपा/बाजार/43/2023-24 ।। ई ऑक्शन पध्दतीने लिलावाची जाहीर नोटीस ।। मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात ''बाजार फी'' वसुल करण्यासाठी तीन वर्षाच्या मुदतीकरीता जाहीर लिलाव E-auction दि. 16.10.2022 रोजी

करण्यात येणार आहे. इच्छुक ठेकेदार, व्यवसायधारक, व्यापारी संस्था व्यक्ती इ. साठी निविदेबाबत सविस्तर तपशील <u>https://eauction.gov.in</u> या संकेतस्तळावर उपलब्ध आहे. तरी ज्या इच्छुक व्यक्तीस/संस्थेस वरील लिलावात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी वरील दिवशी व निश्चित केलेल्या वेळेत सकाळी 11.00 वाजल्यापासून बोली

दर रक्कम ऑनलाईन सादर करावी. बोली Auto Extension (स्वयम विस्तार) पध्दतीने चालू राहील. सदर बाजार लिलावासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 11.10.2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत राहील व लिलावात भाग घेऊ इच्छिनाऱ्यांनी फॉर्म फी व इसारा रक्कम RTGS द्वारे मनपाच्या अधिकृत बँक खात्यावर भरणा केल्यानंतर अर्जदारास लिलावात भाग

जा. क्र. मनपा/मावज/३०९/२०२३-२४ दि. ०६/०९/२०२३

स्वाक्षरी/-कल्पीता पिंपळे उप-आयुक्त (बाजार) मिरा भाईंदर महानगरपालिका

आशापुरा माइनकेम लिमिटेड

कंपनीचा ओळख क .: L14108MH1982PLC026396

मा. आयुक्त सो. यांच्या मान्यतेने

नींदणीकृत कार्यालयः जीवन उदयोग बिटिडंग, ३रा मजला , २७८ डि. एन . रोड, फोर्ट, मुंबई दुरध्वनी क :: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्स्स: +९१-२२ २२०७४४५२ संकेतस्थल: www.ashapura.com

गुंतवणूकदारांसंबधी ई-मेल पट्ता: cosec@ashapura.com

४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदानची व भाग हस्तांतरण बुक बंदची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की -

आशापुरा माइनकेम लिमिटेडच्या ('कंपनी') भागधारकांची ४२**वी वार्षिक** सर्वसाधारण सभा (धजीधम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर दूकशाव्य माध्यम **(ओर्सव्हरम)** द्वारे कंपनी कायदा, २०१३, सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवञ्चक सूची) नियम, २०१५ च्या लागू नियमानुसार व कॉर्पीरेट कामकाज मंत्रालय (एमसीए) यांचे परिपत्रक क. २०/२०२० दि. ५ मे, २०२० सहवाचन परिपत्रक क. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि. १३ एप्रिला २०२०, ०२/२०२१ दि. १३ जानीवारी २०२१, १९/२०२ दिः ८ डिसेंबर २०२१, २१/२०२१ दिः १४ डिसेंबर २०२१ आणि २/२०२ दिः ५ मे २०२२ व परिपत्रक कः १०/२०२२ दिः २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) यांचे परिपत्रक क सो बा/एचा ओ /साएफडी/साएमडी १/सा आराआर/पी/२०२०/७९ दिः १२ मे. २०२०, परिपत्रक कः सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआर्यआर/पी/२०२१/१ दिः १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, पी/२०२२/६२ दि. १३ मे २०२२ व परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३ (एकत्रित रित्या 'परिपत्रके') यानसार एजीएमची सूचना दि १० ऑगस्ट, २०२३ मध्ये नमद

केलेले कामकाज हाताळण्याकरीता आयोजित करण्यात येणार आहे. • वरील परिपत्रकांची पर्तता करण्यासाठी कंपनीच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारप सभेची सूचना व २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिव प्रती ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यांच्याकडे १ सप्टेंबर, २०२३ पर्यंत नोंदवितीली आहेत अशा सर्व भागधारकांना ६ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत - सदर सचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.ashapura.com</u> या संकेतस्थळावर तसेच स्टॉक एक्सेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com या संकेतस्थळांवर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सन्सिस (इंडिया) लिमिटेडच्या www.evotingindia.com संकेतस्थळांवर देखिल उपलब्ध आहे.

ज्या सभासदांनी द्यांचे ई-मेल पद्वे अदयापही नोंदविलेले / अदयावत केलेले नाहीत अशा सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी ते एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार नोंदवावेत .

भाग हरुतांतरण बक बंदः कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ जो कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० (१) सह वाचला जाईल दयानसार सदस्यांचे नींदबक आणि कंपनीचे भाग हस्तांतरण बक जनिवार २३ सप्टेंबर, २०२३ पासून शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस अंतर्भूत) आगामी एजीएम करीता बंद राहील .

ई-मतदानः कंपनी कायदाचे कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा सहवाचन नियम २० व सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम २०१५ च्या नियम ४४ नुसार व एमसीएच्या साधारण परिपत्रकानुसार सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनीक माध्यमातून मतदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सिडिएसएल) द्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिमोट ई-मतदान व एजीएम दरम्यान करावयाचे ई-मतदानयांची तपशीलवार प्रकिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केलेली आहे •

रिमोट ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९ . ०० वाजता प्रारंभ होऊन गुरूवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५ . ०० वाजता समाप्त होईल , त्यानंतर सिडिएसल कडन रिमोट ई-मतदानाचे मॉडयल बंद केले जाईल मागधारकांचा मतदानाचा हक्क हे कंपनीच्या भाग भांडवलामध्ये असलेल्या त्यांच्या शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ या कट-ऑफ तारखेपर्यंत असलेल्या समभागाच्या प्रमाणात राहील •

भागधारकांना एजीएम दरम्यान ई-मतदानाची सुविधा प्राप्त करून दिली जाईल ज्या भागधारकांनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर रिमोट ई-मतदाना द्वारे मतदान केलेले नसेल ते एजीएमच्या ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करू शकतात • ज्या भागधारकांनी एजीएमच्यापूर्वी रिमोट ई-मतदाना द्वारे त्यांचे मत नोंदवितोले असेल ते सुद्धा एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतू ते पन्हा मतदान करू शकणार नाहीत.

८. जर एखादया व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवित्या तारखेनंतर कंपनीचे समभाग घेतले असतील आणि २२ सप्टेंबर, २०२३ या कट-ऑफ तारखेपर्यंत ती कंपनीची भागधारक झालेली असेल तर ती helpdesk.evoting@cdslindia.com या ई-मेल पट्टयावर विनंती पाठवून लॉगिनचा तपशील प्राप्त करून घेऊ शकते .

लाभधारकांच्या नोंदवहीत कट-ऑफ तारखेपर्यंत असेल तिच व्यक्ती फक्त रिमोट ई-मतदानाची व एजीमच्या कालावधीत ई-मतदानाची सविधा वापरू शकते • १० जर सदस्यांना ई-मतदाना संबंधी काही शंका किंवा प्रश्न असल्यास ते सिडिएसलच्या <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावर मदतकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा ('एफएक्युज') आणि ई-मतदान

नियम पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com या

. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरी द्वारे तयार केलेल्या

ई-मेल पदद्यावर संपर्क करू शकतात • १ कंपनीने एजीएममधील ई-मतदान प्रक्रियेची व रिमोट ई-मतदानाची प्रक्रियेची योग्य आणि पारदर्शक रित्या छाननी होण्यासाठी व्यावसायिक कंपनी सचिव

श्री . विरेंद्र भट यांची तपासनिक म्हणून नेमणूक केती आहे . २ - सभासदांना ई-मतदाना संबंधीत जर काही तकारी असतील तर ते श्री . राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याशी सिडिएसलच्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, 'ए विग', २५वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन . एम . जोशी मार्ग, लीअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ हया पटत्यावर संपर्क करू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ह्या ई-मेल पटत्यावर ई-मेल पाठवू शकतात किंवा १८०० २२ ५५ ३३ हया दुरध्वनी कमांकावर संपर्क करू शकतात •

दिं ६ साप्टेंबर, २०२३

सही/-सचिन पोलके

आशापुरा माइनकेम लिमिटेडकरिता

जाहीर सूचना

जाहीर नोटीस

ह्या जाहीर नोटीसीने सर्व लोकांना

कळविण्यात येते की. लोटस हॉस्पिटल. देव

पॅराडाईज को- ऑप. हौ.सो.ली. पहिला

मजला. बेव्हरली पार्क. कनाकिया रोड.

मीरा रोड पूर्व, ठाणे (यापुढे नमूद हॉस्पिटल

म्हणून संदर्भित केले जाईल). ५ सप्टेंबर,

२०२३ ला रुग्णालयाच्या वैद्यकीय

अभिलेख विभागाने त्यांच्या धोरणानुसार १

जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२२ या

कालावधी मधील रुग्णांच्या फाईल्स.

रजिस्टर पस्तक इत्यादींसह रुग्णांशी संबंधित

सर्व वैद्यकीय नोंदी काढून टाकल्या/नष्ट

केल्या. तर कोणाचाही दावा किंवा आक्षेप

असल्यास त्यांनी तो प्रकाशन तारखेपासन

१५ दिवसांच्या आत, वकील श्री. राहुल

पांडे ह्यांच्याशी खालील दिलेल्या

सही /

ॲड. श्री. राहुल पांडे (एल.एल.एम.)

शॉप क्र. ३, शंकर पांडे कंपाऊंड, मीरा

बिल्डिंगसमोर, आर. के. सिंग मार्ग.

अंबावाडी अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०६९

तारीख: ०७.०९.२३

पत्त्यावरती संपर्क करा.

सर्वसामान्य जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, (१) श्री. जगदीश चंदुलाल मेहता आणि (२) श्रीम. प्रतिमा जगदीश मेहता हे सेठ मोतिशा लेन (लव्ह लेन), माझगाव, मुंबई ४०० ०१० येथे स्थित ताराबाग ऐक्यवर्धक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सदस्य आहेत आणि स्वप्ना अशा ज्ञात सोसायटीच्या इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १००५ चे धारक आहेत. त्यांनी सोसायटीला विभिन्न क्र. १०५६ ते १०६० धारक

प्रमाणपत्राच्या जारीकरिता दावेदार आक्षेपक यांच्याकडून दावे आणि आक्षेप सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरिता त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावे/ आक्षेपांच्या दावे/आक्षेपांच्या पुरक तसे दस्तावेज आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह सोसायटीच्या सचिवांकडे सेठ मोतिशा लेन (लव्ह लेन), माझगाव, मुंबई ४०० ०१० येथे मागवित आहोत. जर उपरोक्त कालावधीत दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सोसायटीच्या उपविधीत दिलेल्या मार्गाने प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास

> ताराबाग ऐक्यवर्धक को-ऑप. वतीने

> > (सचिव)

ठिकाण : मुंबई

एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. खटला क्र.: ओए/२०/२०२१ कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स,

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन

कलम(४) अंतर्गत समन्स परि. क्र. १२ आयसीआयसीआय बँक लिमिटेड विरुद्ध

(१) गेटझटेक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ३०१, ३रा मजला, इमारत क्र २, एमबीपी महापे नवी मुंबई-४००७०७, नवी मुंबई, महाराष्ट्र.

(२) अपुरुप राव इमानेनी

समन्स ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/२०/२०२१** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर

०६/०६/२०१९ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. <u>१०८१२४२/-</u> च्या कर्जाच्या वसुलीसाठी

तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये

कारणे दाखविण्यासाठी; मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत

सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा

घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे तुम्हाला <u>२४/११/२०२३</u> रोजी सकाळी

प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्य

१०.३० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक

समन्स जारी करण्यास प्राधिकत

(कॉर्पोरेट अफेअर्स)

कंपनी साचीव व अध्यक्ष

प्रत्येकी रु. ५०/- च्या ५ शेअर्ससाठी मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. २१६ हरवले/गहाळ झाले असल्याचे कळविले आहे आणि त्यांनी सोसायटीला प्रतिलिपी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. सदर सोसायटी याद्वारे प्रतिलिपी शेअर

सोसायटी मुक्त असेल. हाऊ. सोसा. लि. च्या करिता आणि सही/-

दिनांक: ०७/०९/२०२३

प्रपत्र क्र. ३ (नियम-१५(१)(ए) पहा)/१६(३) कर्ज वसली न्यायाधिकरण मुंबई (डीआस्टी ३)

१९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-

ॉलॉजी पाय

फ्लॅट क. बी८०२ ८वा मजला. प्रिया लोधा लक्झरिया माजीवाडा, ठाणे पश्चिम, ठाणे,

महाराष्ट्र-४००६०१

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार,

त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत

अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; i) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील

आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. r) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती

शिक्क्याने ह्या दिनांक: १२/०६/२०२३ रोजी

अधिकाऱ्यांची स्वाक्षरी